

Ref No.: Minechem/Stock Exch/Letter/8224 September 5, 2023

The Dy. General Manager,
Bombay Stock Exchange Limited
Corporate Relations & Services Dept.,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

The Dy. General Manager,
National Stock Exchange of India Ltd.,
Corporate Relations Dept.,
Exchange Plaza, Bandra-Kurla
Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Scrip Code: 527001 Scrip Code: ASHAPURMIN

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Publication - Notice to the Members for registration of Email Addresses

Please find enclosed herewith a copy of Notice given to the Members for registration of email addresses for receiving AGM Notice & Annual Report, published in the Newspapers viz. Free Press Journal & Navshakti on 5th September, 2023.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For ASHAPURA MINECHEM LIMITED

SACHIN PRAKASH POLKE

SACHIN POLKE

COMPANY SECRETARY & PRESIDENT (CORPORATE AFFAIRS)

Encl: As above

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 203 OF 2023

IN COMPANY SCHEME APPLICATION NO. 132 OF 2023.

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013) AND

In the matter of Sections 230 to 232 other applicable provisions of the Companies Act 2013 and Rules framed there under as in force from time to time;

AND n the matter of Scheme of Arrang between ACE HYGIENE PRODUCTS
PRIVATE LIMITED, the Demerged Company ith ARNAP COMMODITIES TRADING PRIVATE LIMITED, the Resulting Company ACE HYGIENE PRODUCTS PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act. 1956 having its registered office at 1003A, Floor-10, 1, Peninsula Corporate Park, G.K. Marg, Lower Parel, Delisle Road, Mumbai - 400013.

...Petitioner Company No. ARNAP COMMODITIES TRADING PRIVATE I IMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 1003A Floor 10 Peninsula Corporate Park, G. K. Marg, Low Parel, Delisle Road, Mumbai - 400013. ... Petitioner Company No.

NOTICE OF PETITION

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by ACE HYGIENE PRODUCTS PRIVATE LIMITED the Demerged Company with ARNAP COMMODITIES TRADING PRIVATE LIMITED, the Resulting Company which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 3rd day of August, 2023. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking compar natters on 3rd day of October, 2023. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribe charges for the same. Dated this 5th day of September, 2023

FOR RAJESH SHAH & CO Advocates for the Petitione M/S RAJESH SHAH & CO.

Advocates for the Petitioner, 16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Flora Fountain, Fort, Mumbai – 400 001

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Publi that Bhagwandas Laxmichand Malkan alias Bhagwandas Laxmichand Shah having his address at Flat No. 2. Ground floor Shreeji CHSL, Khimji Lane, MG Road, Ghatkoper East, Mumbai 400 077 has agreed to sell to our client the premises more particularly described in the schedule hereunder written.

All and /or any persons having or claiming any right, title, claim interest or objection of whatsoever nature in respect of the Premises or any part thereof whether by way of sale, exchange, assignment, gift bequest, pledge, donation, lease sub-lease, tenancy, sub-tenancy leave and license, license covenant mortgage, encumbrance, lien charge, trust, inheritance succession, agreement, contract memorandum of understanding occupation, possession, family arrangement settlement maintenance, decree or order of any Court of Law, its pendens attachment, reservation, easemen or any liability or commitment or demand of any nature in respect of the Premises whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing together with documentary evidence on which claimant is relying to the undersigned having their office at 6 Back Bay View, 3rd Floor, 3A M F Marg, Opera House Mumbai 400 004 within 14 days from the date hereof failing which, the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the sale shall be completed without reference to any such claim.

SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 304 admeasuring 627 sq feet built up area approximately or thereabouts alongwith one car parking space no. 3, in the building known as "Jogani Apartment", of Jogani Apartment Co-operative Housing Society Limited, situated at 29/B Dongarsi Road, Walkeshwar, Mumbai 400006 and 5 (five) fully oaid up shares of Rs. 50/- (Rupees fifty each), bearing distinctive numbers from 56 to 60 (both nclusive) held under Share Certificate No. 12 dated 01/05/1984 bearing CTS No. 198 of Malabar and Cumballa Hill Division. Building was constructed in the year 1961. Dated this 5th day of Septembe 2023

> M/s. V. A. Parikh & Co. (Vasant Parikh)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the deceased MRS. MOMINBAI HAJI EBRAHIM [DIED ON 18/11/2010] MEMON AND MR.EBRAHIM HAJI ABOO MEMON [DIED ON 21/10/2007], they were Joint owners of Unit No.125, admeasures 11.06 sq mtr. equivalent 119.04 sq ft carpet area on 1st Floor, Dheeraj Heritage Premises C.H.S. Ltd., Final Plot No. 20(Part), TPS-VI, S.V. Road, Santacruz (West), Mumbai- 400054, having its registration no. MUM SRA/ HSG (TC), 11822/2010 situated at Final Plot No. 20(Part), TPS -VI, S.V. Road, Santacruz (west), Mumbai 400054 along with shares, hereafter called "Said deceased Owners/ Said Unit / Said

Shares/said society". The said deceased owners survived with their legal heirs [1] MR. ESMAIL EBRAHIM MEMON [2] MR.FARUKH IBRAHIM MEMON [3] MRS. YASMIN YUSUF BAKOLI & [4] MBS NASEEM HANIF MITHAIWALA hereinafter called "Said Legal Heirs". Since 10/05/2012 they have requested by submission of necessary transfer forms, to transfer the said unit with its shares in their name. They have also applied for NOC, on 15/01/2013 to transfer their rights as legal heirs of the deceased owners of the said unit in the name of MR. ABDUL KHALIQ ABDUL GANI SHAIKH, hereinafter called "New Owner/ purchaser". Pending the said transfer by society the said legal Heirs have jointly entered into Agreement for Sale with said new owner, on 13th February 2013, having been registered at bearing no.BDR-15/1154/2013, at the office of joint sub-registrar, Andheri-Mumbai. Then both parties noted said fact with said agreement to the society and requested for transfer. The Society issued a maintenance bill for the said unit in the name of the said purchaser without transfer of shares and he pays the same regularly. To resolve the issue of the transfer of the share certificate ioint representation is now made by said legal heirs and the new owner since more than 12 years have passed after the death of said original owners etc. In consideration thereof, the society shall transfer the 100% share over the said unit first in the name of said legal heirs and then by obtaining transfer forms in the name of Shri Abdul Khalig Abdul Gani Shaikh shall carry the necessary amendments thereof in said Share Certificate no 105 of Unit/Shop No. 125 with the benefits of all deposits with the society as per the schedule below.

By this notice hereby calls upon the public at large or If any person having any claim against or in respect of the scheduled premises including any claim by way of inheritance, sale, exchange, lien/ mortgage/pledge, charge, gift, trust, possession, occupation, lease, sub-lease, assignment, leave and icense, a deposit of title deeds, tenancy, sub-tenancy, bequest, succession family arrangement/settlement, litigation, decree/court order of any court of law or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing within 7 days from the date of publication of this notice of his/her/its such valid claim if any, with all such valid original supporting documents duly certified in that regard. Failing which the title concerning the scheduled unit shall be deemed to be treated as clear/marketable and unencumbered and the claim(s) if, if any of such person[s]/entity shall be treated as waived and not binding on the said society and or above-named legal heirs of the said deceased and, Public may take notice that no claim of any nature whatsoever will be entertained, beyond the period of notice.

The schedule of the property referred to above

100% Ownership right, title and interest in all that piece and parcel over Unit/Shop No. 125, with the benefits of all deposits with the society, having share certificate bearing no.105 having five fully paid-up shares bearing numbers 071 to 075 both inclusive, the same admeasures 11.06 Sq.mtrs non 1st floor, DHEERAJ HERITAGE PREMISES CO-OPERATIVE
HOUSING SOCIETY LTD. Having its registration no. MUM SRA/ HSG (TC), 11822/2010 situated at Final Plot No. 20(Part), TPS -VI, S.V. Road Santacruz (west), Mumbai 400054. Dated this 5th Day of September 2023

Mrs VIDYA BANDEKAR

ADVOCATE OFFICE NO.5, 1ST FLOOR, ASHOKA SHOPPING CENTER G.T.HOSPITAL COMPLEX L.T. MARG. MUMBAI-400 001

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR RADIUS ESTATE PROJECTS PRIVATE LIMITED

(Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)						
RELEVANT PARTICULARS						
1.	Name of the corporate debtor	Radius Estate Projects Private Limited				
	along with PAN/ CIN/LLP No.	U45201MH2014PTC258381				
2.	Address of the registered office	ONE BKC, A Wing 1401, Plot No. C-66, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai Bandra Suburban MH 400051 IN. Company has vacated this office				
		and is currently operating from C wing 607 in the same building.				
3.	URL of website	http://radiusestateprojects.com/				
4.	Details of place where majority of fixed assets are located	50% of undivided land admeasuring 21,774.10 sq. mtrs (Plot 1) bearing CS No H/401, H/402, H/415 to H/438 along with unsold and sold units in Project Avenue 54 to be constructed thereon, situated at Village Bandra, Santacruz W, Mumbai 400054				
5.	Installed capacity of main products/ services	Not Applicable				
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Not Applicable				
7.	Number of employees/ workmen	8 (eight) (As informed by erstwhile management of the Corporate debtor)				
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	The Resolution Professional will share the documents through electronic mail and/or Virtual Data Room in accordance with the provisions of the Code and Regulations made thereunder.				
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The documents that may be shared through email or virtual data room as may be shared by the Resolution Professional as mentioned above.				
10.	Last date for receipt of expression of interest	September 15, 2023				
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	September 22, 2023				
12.	objections to provisional list	September 27, 2023				
13.	Process email ID to submit EOI	cirp.reppl@gmail.com				
1. d	1. The Resolution Professional ("RP")/ Committee of Creditors ("CoC") shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time.					

The RP/CoC reserves the right to cancel or modify the process/ application without assigning any reason and without any liability whatsoever.

3. Subject to grant of extension by the Hon'ble NCLT, Mumbai Bench under the days, exclusion of 465 days and extension of 90 days granted by Hon'ble Be expiring on September 11, 2023. 4. Detailed invitation for Expression of interest specifying criteria, eligibility norms under

Section 25(2)(h) of the Code etc. is available at the address provided below and car also be requested by writing an email to cirp.reppl@gmail.com

Resolution Professional In the matter of Radius Estate Projects Private Limited

(Earlier Vishwaroop Realtors Private Limited)
Regn. No: IBBI/IPA-003/IP-N000117/2017-2018/11296
AFA No. AA3/11296/02/160124/300862 valid till 16-01-2024 Address registered with IRRI:

Flat 2C/22, Bella Building C wing, Aditya Garden Society, Near RMD Sinhagad College, Warje, Pune, 411-058. **E-mail Id registered with IBBI:** vm.dahake@rediffmail.com

Process specific address for correspondence: C/o. 405-408, Hind Rajasthan Building, D. S. Phalke Road, Dadar East, Mumbai 400014 Process specific email ID for correspondence: cirp.reppl@gmail.com

Process specific website for correspondence: http://radiusestateprojects.com/

Date: September 05, 2023 Proprietor Place: Mumbai

PUBLIC NOTICE

under Registration No. BOM(WR)/HSG(TC) 1080 of 83-84 dated 30.05.1984 having its address at Laxman Jeevan Co-Operative Housing Society Limited Javrai Nagar Vazira Naka, Borivali (West), Mumbai-400 091, being the Owner of the property described in

the Schedule hereunder written, by virtue of and under Deemed Conveyance dated 23rd October 2015 registered with the Office of the Sub-Registrar of Bombay under serial No.

BRL6/8724/2015 dated 28.10.2015 have with the consent and confirmation of all its members granted development right of the schedule property to my client M/S. MAHAVIR LAND DEVELOPERS, a Sole Proprietorship Firm of Mr. Rakesh A. Shah, having its registered office at Office No. 210, Western Edge-II Premises CS, Kanakia Spaces, Off W. E. Highway, Borivali (East), Mumbai 400 066 ("the Developer") by and under Tripartite Development Agreement dated 24th March, 2023 duly registered on 24th March, 2023 under Serial No. BRL-7/4375/2023 and Power of Attorney dated 24th March, 2023 duly registered on 24th March, 2023 under Serial No.BRL-7/4376/2023. My client the Developer has now requested me to verify its title to carry our development of the schedule property in respect of which the Society and its members

All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address

mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, otherwise I will issue

Report on Title/Title Certificate with regard to the Developer's right to carry out the development of the schedule property and the claim, if any, will be considered as and

SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT piece and parcel of land admeasuring to 1710.00 sq.mts. or thereabouts

together with structure standing thereon known as "Laxman Jeevan" being, lying and situate at Laxman Jeevan Co. op. Hsg. Soc. Ltd., bearing City Survey No. 259/A, 259D

situated at Village Borivali, Taluka Borivali and within the Registration District and Sub-

District of Mumbai City and Mumbai Suburban and bounded by and large as follows: -

TAKE NOTICE THAT Laxman Jeevan Co-Operative Housing Society Limited. ("the Society") a Society registered under the Maharashtra Co-Operative Society Act,

GREATER BANK

Corporate Office: 1st Floor, JITO House, Plot No.A-56, Road No.1, MIDC Marol, Next to The International by Tunga Hotel, Andheri (E), Mumbai 400093. Tel.No. 022-61285900 Email: info@greaterbank.com;

Website: www.greaterbank.com NOTICE OF 72nd ANNUAL GENERAL MEETING

(For Members Only)

Notice is hereby given that the 72nd Annual General Meeting of The Greater Bombay Co-operative Bank Limited will be held on 29th September 2023 at 11.00 a.m. at Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Swatantryaveer Savarkar Auditorium 252. Veer Savarkar Marq, Shivaji Park, Dadar (West), Mumbai 400028. Soft copy of the Financials of 2022-23 has been uploaded on the bank's website. All members are requested to note of the same.

The Greater Bombay Co-operative Bank Limited

Place:Mumbai Date: 05.09.2023

SD/-Anil Sakhrani Chief Executive Officer

YASHMUN ENGINEERS LIMITED CIN: U29100MH1966PLC006109 Regd Office: A 310, 3rd Floor, Kanakia Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai-400072

NOTICE

1. NOTICE is hereby given that the 75th Annual General Meeting (AGM) of Yashmun Engineers Limited (the Company) will be held through video conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Saturday, 30th day of September, 2023 at 11.00 AM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made there under, General Circulars No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 3, 2020, No.20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No.17/2020 dated April 13, 2020, No.20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 21/2021 dated December 14, 2021, No. 21/2022 dated May 5, 2022 and No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "McA Circulars"), the Company is convening the 75th AGM through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue, to transact the business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at the AGM through VC/OAVM facility, Members participating through the VC/OAVM facility shall only be deemed to be present at the AGM and their presence shall be reckned for the purpose of quorum.

2. In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company. In line with the green initiative, the Company shall not be able to provide services of documents to the shareholders, except through email. Hence, the Company requests all the shareholders who have not yet registered their email addresses or have not updated their email addresses with the Company to register the same at the below mentioned contact details.

3. Manner of registering/updating email addresses by members:

The Shareholder may send a request quotting his/ her Name, No. of Shares and folio No. to the Company by email at cs@sbcoindia.com or by calling on the Mob.No. +91-98732 22067.

Company by email at cs@sbcoindia.com or by calling on the Mob.No. +91-98732 22067. By order of Board of Directors For Yashmun Engineers Limited

Khushroo Rashid Battiwala

Whole time Directo

(DIN:00231314)

Date: 04.09.2023



CIN: L45203MH2008PLC178061 Registered office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai- 400 020

Email: headoffice@kesarinfra.com; Ph: (+91-22) 22042396 / 22851737

NOTICE OF 15TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on **Wednesday, 27th September, 2023 at 03.00 p.m. IST** through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM. The deemed venue of the meeting shall be the egistered office of the Company.

n accordance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time, and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI"), along with other applicable circulars issued by the MCA and SEBI (hereinafter collectively referred as "the Circulars"), the AGM of the Compan will be held through video conference/other audio visual means ("VC/OAVM").

n accordance with provisions of the relevant circulars the notice of the AGM along with Annual Report for the financial year 2022-23 has been electronically sent on 4" September, 2023 to all the shareholders whose email addresses are registered either with the Company/ Registrar and Transfer Agents i.e. Link Intime India Pvt. Ltd. ("RTA") or Depository Participants ("DPs").

The said Annual Report and the Notice convening the AGM is available on the website o the Company viz. www.kesarinfra.com/annual-reports & on the website of BSE Limited i.e www.bseindia.com. The same is also available of the website of Link Intime India Pvt. Ltd https://instavote.linkintime.co.in. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies

Remote E-voting & Evoting during the AGM: .Pursuant to the provisions of section 108 of the Act, read with rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 and regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the remote evoting facility to the hareholders, to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting vote by members using electronic voting system & for participating in the AGM through VC/OAVM facility along with evoting during the AGM will pe provided by Link Intime India Pvt. Ltd. ("LIIPL"). Detailed procedure for remoti evoting/evoting is provided in the notice of the AGM.

2.Members of the Company holding shares in physical or dematerialised form as on the Cut-off date i.e., Wednesday, 20th September, 2023 ('Cut-off date') only shall be ntitled to avail the facility to cast their vote(s) by way of remote e-voting as well as evoting facility during AGM. The remote e-voting facility will be available during the period as given below:

Commencement of remote e-voting Saturday, 23rd September, 2023 (9.00 a.m. IST) End of remote e-voting Tuesday, 26th September, 2023 (5.00 p.m. IST)

The remote e-voting will be disabled beyond the aforesaid period and time by Link Intime India Pvt. Ltd. Once the vote on a resolution is cast by the member, shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. A member may participate in the AGM even g his right to vote through remote evoting but, shall not be allowed to vote

again the AGM. . Any person, who acquires share(s) and becomes a member of the Company afte lispatch of the Notice of the AGM and is a Member as on the Cut-off date, may obtain the User ID and Password by sending a request at enotices@linkintime co in or calling on +91 22-49186000. A person who is not a member as on cut-off date should treat this notice fo

4. The instructions for remote evoting or evoting during the AGM for shareholders holding shares in physical form or in demat form & for shareholders who have not registered thei email address are provided in the notice of the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the notice of the AGM.

5.In case shareholders/ members have any queries or grievances regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manua available at https://instavote.linkintime.co.in under Help section or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President, email <u>rajiv.ranjan@linkintime.co.in</u> - at Link Intime India Pvt. Ltd., C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 or email at enotices@linkintime.co.in or contact at +91-22-49186000 Extn-2505.

Book Closure: Register of Members and the Share Transfer Books of the Company will emain closed from Wednesday, 20th September, 2023 to Wednesday, 27th September 2023 (both days inclusive) for the purpose of 15th Annual General Meeting.

For Kesar Terminals & Infrastructure Limited Sarika Singl Date: 5th September, 2023 Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Siemens Ltd. (Siemens) a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at Birla Arora, Level 21, Plot No.1080, Dr Annie Besant Road, Worli Mumbai 400 030, India is intending to sell to our client Mrs. Desiree Punwani, the Property as more particularly described in the

Schedule hereunder written.

All persons having any claim or interes

against or to the said Property or any part

thereof by way of sale, assignment mortgage, trust, lien, gift, charge possession, inheritance, lease maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to J. Sahai & Co., Advocates, having their address at 131, 1st floor, Arun Chambers, Tardeo Road, Tardeo. Mumbai - 400034 within 10 days from the date of publication hereof failing which the proposed sale shall be effected subject to mutual consent of Siemens and our client without any reference to such claim, if any, and the same shall be considered as waived THE SCHEDULE ABOVE REFFERED TO Flat No. 291 admeasuring 1800 sq. ft. (Built up) area on the 29th floor in the building known as "Kshitij", together with One (1) Ca Parking Space No. 9, situated at Lady Laxmibai Jagmohandas Marg, Mumbai 100036 on the property bearing Cadastral Survey No. 448 of Malabar Hill Division in the Registration District and Sub-District of Mumbai City. Mumbai, dated this 04th day of September 2023.

For J. Sahai & Co. Jatin Sahai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public in general that my clients Mr. Mukesh Javerchand Mehta and Dinesh Javerchand Directors of Mark Bangles Private Limited are intending to sell their two Units/Offices i.e. Unit No. 324. 3rd Floor, and Unit No. 424, 4th Floor more particularly described in SCHEDULE - hereunder and its Shares, right, title, interest in respect of the said Offices/Units to intending Purchaser/s. Any persons having any claim or

objection against or in respect of transfer of the said Units/Offices by way of sale transfer exchange gift, mortgage charge, inheritance possession, lease lien or otherwise are hereby requested to inform the same in writing with supporting documents if any to undersigned within 14 days from date of publication hereof, failing which the claims, demands or right of any such person or persons in respect of said Offices/Units will not be valid and deemed to have been waived, released relinquished, given up, abandoned and not existing and our clients will proceed with the sale of the said Units/Offices. **Schedule Of The Properties**

Unit No. 324, 3rd Floor, Swastik Disa Corporate Park, Kohinoor

Textile Mill Compound, Behind Rajeshree Plaza, opp shreyas cinema, LBS Marg, Ghatkopar West. Mumbai-400086. bearing CTS No. 4060, 4061, 4062 and 4064 of Village Ghatkopar Taluka: Kurla., admeasuring area about 1348 Sq ft carpet.

and Unit No. 424, 4th Floor, Swastik Disa Corporate Park, Kohinoon Textile Mill Compound, Behind Rajeshree Plaza, opp shreyas cinema, LBS Marg, Ghatkopar West, Mumbai-400086, plot bearing CTS No. 4060, 4061, 4062 and 4064 of Village Ghatkopar, Taluka Kurla., admeasuring area about 1348 Sq ft carpet.

Date: 05/09/2023 Shivaji K. Farakate

Advocate
Office address :- 308, 3rd Floor, "E" Wing, KAILAS ESPLANADE Building, L.B.S. Marg., Opp. Shreyas Cinema, Ghatkopar (W), Mumbai - 400 086 (Mb) - 98700 25369

NOTICE

ECL Finance Limited

CIN: U65990MH2005PLC154854 ower 3, 5 th Floor, Wing 'B', Kohinoor City Mall , Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai – 400 07

SALE OF STRESSED FINANCIAL ASSETS

ECL Finance Limited invites Expression of Interest from eligible ARCs for the proposed sale of certain stressed Financial Assets. The sale shall be on "As is where is and what is where is" basis and "Without recourse basis". Eligible prospective investors are requested to intimate their willingness to participate by way of an "Expression of interest" Kindly refer to the Company's website - https://eclfinance.edelweissfin.com/ for the list of stressed Financial Assets and the detailed terms and conditions for sale.

> For ECL Finance Limited Sd/-Authorized Signator Tel: 8291860770/9768746624



Mumbai, September 05, 2023

ASHAPURA MINECHEM LIMITED

CIN No.: L14108MH1982PLC026396 Regd. Office: Jeevan Udyog Bldg., 3rd Floor, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452 Website: www.ashapura.com Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com

Notice to the Members - To Register Email Addresses

Notice is hereby given to the Members of Ashapura Minechem Limited "the Company") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 eneral Circular No. 20/2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated ^h May, 2020, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Genera Circular No. 17/2020 dated $13^{\scriptscriptstyle th}$ April, 2020, General Circular No. 02/2021 date 13th January, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No. 2/2022 date May 05, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIF ²/2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 date May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 collectively referred as 'Circulars'), the 42nd Annual General Meeting ('AGM' of the Members of the Company will be held through Video Conferencing "VC / Other Audio Visual Means ("OAVM")] on Friday, the 29th day of September 2023 at 03.30 p.m., to transact the business, as set out in the Notice of the AGM

n compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 42ndAGN nd Annual Report 2022-23 will be sent only through email to all the shareholde hose email addresses are registered with the Company, Registrar and Share Transfe gent and/or Depository Participants. The said Notice and the Annual Report will als e made available on the Company's website at www.ashapura.com and on website of he Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

lembers holding shares in dematerialized mode and whose email addresses are not egistered / updated are requested to register / update their email addresses and mobil

embers holding shares in physical mode are requested to register / update their lomination and KYC details on RTA's Website viz. https://www.linkintime.co.in

□ Resources \Rightarrow Downloads \Rightarrow General \Rightarrow Formats for KYC. The said Forms are also vailable on the Company's Website viz. <u>www.ashapura.com</u> ⇒ Investor Corner ⇒ (YC Forms.

Members holding shares in physical mode can also register / update their e-mai ddresses, contact details and details of Bank Accounts by writing to the Registrar & hare Transfer Agents of the Company, viz. Link Intime India Pvt. Ltd., at their email II nt.helpdesk@linkintime.co.in along with the copy of the signed request lette ing the name and address of the Shareholder, Folio No. self-attested copy he PAN Card and any KYC documents, e.g. Aadhaar Card, Driving Licence, Passport tility Bill (not older than three months) and cancelled cheque bearing name of the firs he Members will have an opportunity to cast their vote on the businesses throug

emote e-voting and e-voting system. The manner / instructions for remote e-voting o hrough e-voting system during AGM and also for obtaining login credentials fo r who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGN lso, the detailed procedure for attending / joining meeting will be provided in the notic f AGM, which will be available on the Company's website viz. www.ashapura.com urther, the Shareholders may please note that in terms of aforementioned circulars

the Company will not send physical copies of AGM Notice and Annual Report to the In case of any queries, the members can contact to the Company or its Registrar &

Share Transfer Agent at its aforesaid email Ids For Ashapura Minechem Ltd

Sd/

Place: Mumbai

Date: 4th September, 2023

Sachin Polke Company Secretary & President (Corporate Affairs)

PHYSICAL POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No –B3 , WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400604 The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the bòrrówers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-

mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited. Date of Demand Name Notice/ Amount of Name of the Borrower/ Loan Description of Property/

IVO.	Account Number	Date of Fifysical Fossession	in Demand Notice (Rs.)	Branch		
	Hemraj Choudhary & Sanju Hemraj Choudhary/ LBPUN00005468669 Flat No.601, 6th Floor, Wing D, Orabelle Project, Surve No.122, Village Ravet, Opp. S. B. Patil School, Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra-411057 (Admeasuring An Area of 50.54 Sq Mtrs Carpet And 8.92 Sq Mtrs Attached Terrace Alongwith Exclusive Right To Use Car Parking No.D-601)/ August 31, 202:		July 30, 2022 Rs. 42,34,602.00/-	Pune		
The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else						

the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : September 05, 2023 Authorized Officer

म्हाडा MHADA



ICICI Bank Limited

The Executive Engineer D-1 Div, M.B.R.& R. Board, invite sealed tenders in B-1 forms (percentage rates) from the eligible contractors vvho are registered With MHADA M.B.R. & R. Board, P.W.D. and M.C. G.M. of appropriate Classes as shown in column No. 10 for repair works of cessed building as under.

Sr. No.		Amount put to tender Rs.	1% Earnest money Rs,	2% Security Deposit Rs.	Cost of Blank Tender Rs.	Date & time of issue of Blank tender	Date & time of Receipt of sealed tender	Time limit	Class qf contrac- tor
1	2	3	4	5	6	7	8	10	11
1	Building No. 149-151-E & H, "Ambewadi", JSS Road, Girgaon. Mumbai. (Board Fund)	09,72,260/-	09,723/-	20,000/-	590.00	05.09.2023 To 12.09.2023 (12.00 P.M. To 03.00 P.M)	15.09.2023	15 Months	7th & above
2	Building No. 39,Khotachiwadi, "Sai Niwas",JSS Road, Girgaon, Mumbai, (Board Fund)	09,99,914/-	09,999/-	20,000/-	590.00		12.00 P.M. To	15 Months	7th & above
3	Building No. 3 T.G.Path, 4 Shenviwadi, Girgaon,	07,62,573/-	07,626/-	16,000/-	590.00		03.00 P.M.	15 Months	7th &

The tenderer shall refer detailed Tender Notice regarding solvency and performance security deposit & other documents to be submitted.

MUMBAI BUILDING REPAIRS & RECONSTRUCTION BOARD (unit of MHADA)

TENDER NOTICE No.15

- Blank tender form shall be issued only on production of original or photoset copies (duly attested) of valid registration and certificate of previous experience of similar nature of work
- The Contractors who are not registered in M.H.A.D.A. should produce certified copy of affidavit duly notarised that they are not black listed in Govt. or Semi.Govt. Organisation at the time of submission of tender forms. Earnest money, deposit shall be paid in the form of payorder / short term deposit receipt for the period of the one year issued by the nationalised / schedule bank and endorsed in the
- name of Chief Account Officer, M.B.R. & R. Board, Mumbai. The permanent EMD exemption certificate will not be accepted. The Blank Tender will be issued by the Executive Engineer D-1 Divn. M.B.R.& R. Board, at 89-95 Rajani Mahal, Tardeo Road, Mumbai- 400 034. as per column No.7. and will be received in the same office as per column No. 8 Sealed tender will be opened on the last date as per column No.8 if possible at 4.00 p.m. in the office Executive Engineer D-1 Div. M.B.R.& R,

For more information please refer Detail Tender Copy.

Right to reject any one or all tenders are reserved by the competent Authority.

MHADA - Leading Housing Authority in the Nation CPRO/A/591

Sd/-Ex. Engineer "D-1" Div M.B.R. & R. Board, Mumbai.

1001 Palazzo Landmark, West Avenue Road, Santacruz [West], Mumbai - 400 054. Mobile No.9867382667

: By Survey No. 37 (Part)

:By Survey No. 36 (Part)

Place: Mumbai Dated this 5th September, 2023

have granted development rights.

deemed to have been waived

On or towards East

On or towards West

By Survey No. 259 D Right of way up to road On or towards South of Mahisha Mardini Mandir Road : By Yoginagar Boundary wall

Divya Sanghvi - Advocate, High Court

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🔳 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारव मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंव फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. त दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspape

1 NO 6499486P SEP/ASH TAJANE SHUDHODHAN RAMCHANDRA, AGE 36 YRS RESIDING AT VILLAGE SHENDRA PO SHENDRA MIDC TEHSIL AURANGABAD DIST AURANGABAD MAHARASHTRA 431007 HEREBY DECLARE THAT IN MY SERVICE RECORD MY DAUGHTER'S NAME IS ERRONEOUSLY RECORDED AS SHARANYA. AS PER AADHAR CARD & AFFIDAVIT HER CORRECT NAME IS SHARANYA SHUDHODHAN TAJANE

CL- 101 HAVE CHANGED MY NAME FROM FIRDOUS TO SIDRA WASIULLAH KHAN VIDE GAZETTE NO

HAVE CHANGED MY NAME FROM AFIFA SUNDUS TO AFIFA WASIULLAH KHAN VIDE GAZETTE NO : M-23141102

I HAVE CHANGED MY NAME FROM HEENA KASAM SHAIKH TO HEENA KASAM ALI SHAIKH AS PER AADHAR.

I LALAJI BHAI CHHGAANBHAI THESIYA RESIDING C/O PRAKASH BAL, AT- POST - LADGHAR, TAL. DAPOLI, DIST. RATNAGIRI HEREBY DECLARED THAT IN MY OLD PASSPORT MY NAME IS MENTIONED AS LALJII CHHGAANBHAI THESIYA. AS PER MY ADDHAR CARD MY CORRECTED NAME IS LALAJI BHAI CHHGAANBHAI THESIYA. NOW I WILL DO ALL MY WORK UNDER THIS NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM : RITESH HALDANKAR TO: GABRIELLE HEART AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GA7FTTF NOTIFICATION NO (M-23131629) AUGUST-CL-301 PUBLICATION DATE` 17-23-2023.

I HAVE CHANGED MY NAME FROM SIRAJ KHAN TO SEERAJ KHAN AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. CL-308

HAVE CHANGED MY NAME FROM MUBINA SIRAJ KHAN TO MUBINA SEERAJ KHAN AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. CL-308 A I HAVE CHANGED MY NAME FROM GANASHO DEVI TO GANESHU DEVI AS PER AFFIDAVIT DATED: 31/08/2023.

GANESHU DEVI HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 16/06/1968 TO 01/07/1970 AS PER AFFIDAVIT DATED: CL-310 A

CHANGE OF NAME HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD ASGAR MOHAMMAD MARUF TO MOHAMMAD ASGAR MOHAMMAD MARUF CHAUDHARY AS PER MAHA. STATE GAZETTE NO: M-1945048 DATED: 25-21, JULY 2019.

I HAVE CHANGED MY NAME FROM PUJA PRAMOD SANGARE TO POOJA MINESH LAD AS PER DOCUMENTS

CL-388 I HAVE CHANGED MY NAME FROM RAKESH SESARAMJI GHANCHI (OLD TO RAKESH SESARAM GHANCHI (NEW NAME) AS PER AADHAR CARD- 8289 4604 5054

I SHUBANGI IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 14329346F EX HAV SHIORAM GOPAL THASALE, PRESENTLY RESIDENT AT NEAR TULJA BHAWANI MANDIR, ROOM NO 2, OMKAR CHAWL, RAMABAI AMBEDKAR NAGAR 2, WATER TANK ROAD, BHANDUP WEST, MUMBAI - 400078

BHANDUP WEST, MUMBAI - 4000/8 HAVE CHANGED MY NAME FROM SHUBANGI TO SHUBHANGI SHIVRAM THASALE AND DATE OF BIRTH FROM 30 MAY 1965 TO 30 JAN 1965 VIDE AFFIDAVIT DATED 2/9/2023. I KIRAN HARIBHAI PATEL & CHETNA KIRAN PATEL HAVE CHANGED OUR DAUGHTER (MINOR) NAME FROM KESHVI KIRAN POKAR TO KESHVI KIRAN PATEL AS PER AFFIDAVIT NO: 62AA 768152 DATED: 21 AUG 2023

I HAVE CHANGED MY NAME FROM KIRAN KUMAR HARIBHAI POKAR (OLD NAME) TO KIRAN HARIBHAI PATEL (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: 62AA 768151 DATED: 21 AUG 2023.

CL-478 A HAVE CHANGED MY NAME FROM SAYED MOINUDDIN SAYED HUSAIN TO MOINUDDIN HUSAIN SAYED AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGE MY OLD NAME FROM ANANDJIBHAI VITHALBHAI BARIA TO NEW NAME ANANDJIBHAI VITTHALBHAI BARI & I WILL BE KNOWN AS NEW NAME WHICH PLEASE NOTE.SD- ANANDJIBHAI VITTHALBHAI BARI ADD-647 BARIYAWAD, KALGAM TA. UMBERGAON, DIST. VALSAD PIN-396140.

I HAVE CHANGE MY OLD NAME FROM GAJRIBEN ANANDJIBHAI BARIA TO NEW NAME GAJARIBEN SOMBLA & | WILL BE KNOWN AS NEW NAME WHICH PLEASE NOTE. SD- GAJARIBEN SOMBLA ADD 60, BARIYAWAD, MOTI DAMAN, DHOLAR DAMAN DIU - 396220. CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM GIRISH MANGALDAS THAKKAR TO GIRISH MANGALDAS SHAKRANI ALIAS THAKKAR AS PER DOCUMENTS CL-601

I HAVE CHANGED MY NAME FROM ALWIN LAWRENCE DSOUZA TO ALWIN LARENCE DSOUZA AS PER GOVT. OF LARENCE DSOUZA AS PEN QUALIFICATION NO. MAHARASHTRA GAZETTE NO. CL-701

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ARAFAT MOHAMMED YUSUF SHAIKH TO SHAIKH MOHD ARAFAT MOHD YUSUF AS PER DOCUMENTS. CL-701 A

I HAVE CHANGED MY NAME FROM V. SORIMUTHU TO SORIMUTHU SORIMUTHU TO SOURCE VAIRAMUTHU NADAR AS PER CL-701 B

HAVE CHANGED MY NAME FROM JANCYRANI / JONHSY RANI TO JANSYRANI SORIMUTHU NADAR AS PER DOCUMENTS.

WE MR. SORIMUTHU VAIRAMUTHU NADAR AND MRS. JANSYRANI SORIMUTHU NADAR HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM S. VASUKI TO VASUKI SORIMUTHU NADAR AS PER DOCUMENTS. CL-701 D WE MR. SORIMUTHU VAIRAMUTHU NADAR AND MRS. JANSYRANI SORIMUTHU NADAR HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME

FROM S. BAVEENA TO BAVEENA SORIMUTHU NADAR AS PER DOCUMENTS. CL-701 E **CHANGE OF RELIGION**

HAVE CHANGED MY NAME FROM RITESH HALDANKAR TO: GABRIELLE HEART AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NOTIFICATION NO(M-23131629) PUBLICATION DATE ALIĞLIST 17-23-2023



स्ट्रेस्ड अकाऊंट डिपार्टमेंट : जीबीसीबी हाऊस, ८९, १ला मजला, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२. दूर. : २६१२८५७१५, १६, १७, १९

www.greaterbank.com संदर्भ क्र. जीबीसीबी/आरईसी/आरओ/एसपीएस/एल-१८७/२०२३

CL-310

सरफैसी कायदा २००२ अंतर्गत खाजगी करार सूचनेद्वारे विक्री नि कर्जदार/हमीदारांना सूचना सरफैसी कायदा, २००२ (यापुढे सदर कायदा म्हणून उल्लेखित) सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत (यापुढे नियम म्हणून उल्लेखित) खाजगी करार सूचनेद्वारे विक्री

वरील कायद्याचे अनु. १३ (२) अंतर्गत जारी सूचनेअंतर्गत खालील निर्देशित मालमत्तांचा दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या वतीने बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे खालील निर्देशित मालमत्तांचा ताबा घेण्यात आला होता. ज्याअर्थी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी लिलावाच्या माध्यमातून सदर ॲक्टच्या नियम ८ व ' अन्वये जशी आहे जेथे आहे व जशी आहे जी आहे तत्त्वावर खालील निर्देशित मालमत्तेची विक्री करण्याचा निर्ण

कर्जदार/हमीदाराचे नाव व पत्ता	स्थावर मालमत्तेचे		
एकूण थकीत + व्याज	विवरण		
कर्जदार:	बंगला क्र. ७, गार्डन		
१. मे. आर.बी. वेडिंग ॲण्ड हॉटेल्स प्रा. लि.	होम्स, सेंट विनसेंट डे पॉल		
संचालक/हमीदार	को-ऑप हाऊ. सोसा.		
i) श्री. रवी मनोहर बाखरु	लि., खार १ला रोड,		
ii) सौ. जया रवी बाखरु	चित्रकार धुरंदर रोड नावे		
२. श्री. रवी मनोहर बाखरु	ज्ञात, खार (पश्चिम),		
सौ. जया रवी बाखरू	मुंबई ४०० ०५२, क्षेत्र		
थकीत रक्कम: ३१.०८.२०२३ रु. १६,२६,३८,४७२.०० सह ०१.०९.२०२३	मोजमापित १२०० चौ.फू.		
पासून त्यावरील पुढील व्याज सह मासिक आधारे प्रभार आणि परिव्यय इ.	(बिल्ट अप)		

लिलावाची तारीख : २१.०९.२०२३ विक्रीची वेळ : स. ११.०० वा. डसारा रक्कम ठेव तपशील राखीव मुल्य २२.०८.२०२३ रोजीस मे. स्पेस व्हॅल्युअर रु. ८८,१४,१००/ - राखीव ₹. ८,८१,४१,०००/-द्वारे मूल्यांकन अहवाल

. १. लिलावाची विक्री **ग्रुवार दि. २१ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वाजता** दी ग्रेटर बॉम्बे को–ऑप बँक लि.. स्टेस्ड अकाऊंटस विभाग, ८९. जीबीसीबी हाऊस. भलेश्वर. मंबई - ४०० ००२ येथे करण्यात येईल. . बोली ऑनलाइन सादर करण्यापूर्वी इसारा अनामत रक्कम (इअर) **इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे (आरटीजीएस**, <mark>एनईएफटी)</mark> माध्यमातून आमचे क्रेडिट खाते क्र : ९४८२३००००२९, एनपीए खाते **मे. आर.बी. वेडिंग ॲण्ड** हॉटेल्स प्रा. लि.. मधील वसली, आयएफएससी कोड : जीबीसीबी००००००२ अंतर्गत किंवा दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि. या नावे धनाकर्षाद्वारे दि. २०.०९.२०२३ रोजीस वा तत्पूर्वीपर्यंत सादर करावी. . सर्व प्रदान हे**ंदि. २१.०९.२०२३ रोजी झालेल्या चर्चेनूसार** आरटीजीएस/एनईएफटीद्वारे **करायचे आहे** . खाजगी करारानसार विक्री बंद होताच वरील क्लॉज- २ मध्ये विहित केलेल्या पद्धत्तेनसार यशस्वी बोलं लावणाऱ्याला त्याच दिवशी खरेदी किंमतीच्या २५% रक्कम (याआधीच दिलेल्या इसारा रकमेसहित) अदा करावी

. विक्री ही बँकेद्वारे निश्चितीच्या अधीन आहे. कर्जदार /सहकर्जदार /हमीदारांनी विक्री तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकीचे प्रदान केल्यास, खाजगी कराराद्वारे विक्री आयोजित केली जाणार नाही.

६. मालमत्तेची विक्री ''जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जशी आहे जेथे जशी आहे'' तत्त्वाव करण्यात येईल व इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी त्यावरील बँक प्रभारांव्यतिरिक्त अन्य प्रभार वा भारासंदर्भात योग्य ती चौकशी करावी व मालमत्तेवरील दावे. दर्जा आदी बाबतीत चौकशी करावी. ऑनलाइन बोली सादरीकरणापश्चात मालमत्तेच्या विक्रीसंदर्भात कोणताही विक्री प्रभार भार आदीसंदर्भात कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.

 कोणतीही पर्वसचना न देता व कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे वा रह करणे . विक्री स्थगित/तहकूब/रद्दे करणे किंवा विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार अधोहस्ताक्षरितांकडे आहे व तो त्यांच्या अखत्यारित असेल. ्र खरेदीदारांना विक्री प्रमाणपत्र, नोंदणीकरण प्रभार, सरकारला देय सर्व वैधानिक देणी तसेच कर व दर तसेच

मालमत्तेशी संबंधिथ विद्यमान व भविष्यकालीन देणी यांसमवेत स्टॅम्प ड्युटी प्रभार भरावा लागेल. विक्री प्रमाणपत्र केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल ९. इच्छुक खरेदीदारांना मालमत्तेचे परीक्षण **शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० ते साय**ं. ५.००

या वेळेत करता येऊ शकेल, मालमत्तांच्या परीक्षणासाठी कृपया ६१२८५७१५/१६/१९/२९/४० येथे संपर्क १०. विक्री ही सरफैसी कायदा. २००२ मध्ये विहित अटी तसेच वरील विहित अटींच्या अधीन आहे. सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ९ (४) दि. ०४.११.२०१६ पासून सुधारित याअंतर्गत विक्री

कर्जदार/हमीदार/गहाणदारांकरिता १५ दिवसांची सांविधानिक सूचना

महोदय/महोदय. खाजगी करार सूचनेद्वारे विक्रीच्या निश्चित केलेल्या तारखेपूर्वी ३१.०८.२०२३ रोजीस थकबाकी देय रक्कम रु १६,२६,३८,४७२.०० सह खाते बंद करण्याच्या तारखेपासून व्याज प्रदान करावे. विमोचनाचा हक्क हा लिला खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी करण्यापर्यंत अस्तित्वात राहील, त्यानंतर ते नोंदणीकत नसेल.

गरीख : ०२.०९.२०२३

प्राधिकृत अधिकार्र दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि

स्थळ : नवी मुंबई



सर्कल सास्त्रा सेंटर, मुंबई शहर, #१८१-ए१. १८वा मजला. 'ई' विंग. मेकर टॉवर. कफ परेड. मंबई-४०० ००५ द.: ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल: cs6041@pnb.co.in

कब्जा सूचना ऱ्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **पंजाब नॅशनल बँकेचे** प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ सहवाचता कलम १३ सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्य शक्तींचा वापर करून दिनांक २२–०६–२०२३ रोजी मागणी सूचना जारी करुन कर्जदार **श्री. विजय बाब्**राव <mark>कोडाळकर आणि श्री. संजय बाब्राव कोडाळकर</mark> यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम दि. ३१–०५–२०२३ रोजीस रु. ११,०५,०१४.६३/ - (रुपये अकरा लाख पाचे हजार चौदा आणि त्रेसष्ट पैसे मात्र) सह ०१-**०६-२०२३ पासून सह व्याज व अन्य प्रभार** ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत

कर्जदार यांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरहू अधिनियमांचे कलम १३चा उप-कलम (४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये 38 ऑगस्ट. २०२३ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतृदी अन्वयं कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधले जाते.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नेशनल बँकेच्य क्कम रु. ११,०५,०१४.६३/-आणि त्यावरील पुढील व्याजाच्या अधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

रहिवासी फ्लॅट क्र.-१०४, १ला मजला. ओम मात छाया सीएचएस लि., तकाराम नगर, डोंबिवली पर्व, ठाणे

रफत हसेन दिनांकः ३१.०८.२०२३ प्राधिकृत अधिकारी

यूनियन बैंक Union Bank

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा:- मेझानाईन मजला, २१, वीणा चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

कर्जा सूचना (स्थावर आणि जंगम मिळकतीकरीता)[नियम-८(१) अन्वये]

nअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, युनियन बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०२.०५.२०२२ रोजीची मागणी सूचना जारी करून **श्री. समिर शैलेश सुरा, सौ**. मोहिना शैलेश सुरा, श्री. शैलेश रमणलाल सुरा यांना सूचनेत नमूद रक्कम रु. १,१४,४५,४१६.६९ (रुपये एक कोटी चौदा लाख पंचेचाळीस हजार चारशे सोळा आणि एकोणसत्तर पैसे मात्र) च्यासह त्यावरील व्याज, परिव्यय, प्रभार इ. ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ तरल्याने. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी दिनांक २३.०२.२०२३ रोजीच्या सीएमएम आदेशाप्रमाणे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना सदर अधिनियमच्या कलम १३(४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १ सप्टेंबर, २०२३ रोजीस

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नरे व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ इंडिया** च्या रक्कम **रु** १,१४,४५,४१६.६९ (रुपये एक कोटी चौदा लाख पंचेचाळीस हजार चारशे सोळा आणि एकोणसक्त पैसे मात्र) च्यासह त्यावरील व्याज, परिव्यय आणि अनुषंगिक प्रभारासाठी भाराअधीन राहील

तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्या

स्थावर मिळकतीचे वर्णन

ग्री. सुरा मोहिना शैलेश आणि श्री. सुरा समिर शैलेश यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. ९०१, ९वा मजला, विंग ए . गोज. ६६३ चौ.फूट (चटई क्षेत्र) संलग्नित ६१.६२ चौ.मी. (बालकणीचे क्षेत्र वगळून गणना द्वारे) आणि अतिरित्त टेरेस क्षेत्र मोज. ७.९० चौ.मी.), लोटस प्रेस्टिज, पोईसर बस डेपो मागे, भट लेन, एस.व्ही. रोड लगत, कांदिवर्ल (प.), मुंबई ४०० ०६७.

(संजय टेंबे) मख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी



नोंदणीकृत कार्यालयः ''ग्लोबल व्हिजन'', इलेक्ट्रॉनिक सदन-॥, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०, महाराष्ट्र, भारत. ई–मेल: gtlshares@gtllimited.com; वेबसाइट: www.gtllimited.com सीआयएन: L40300MH1987PLC045657

कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आणि ई-मतदानाच्या माहितीबाबतची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, जीटील लिमिटेडच्या सभासदांची पस्तीसावी (३५वी) वार्षिक सर्वसाधारण सभा **मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ ला सकाळी ११:०० वाजता (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अन्य दृकश्राव्य माध्यम (''ओएव्हीएम'') द्वारे होत असून कंपनी व्यवहार मंत्रालय (''**एमसीए**''), भारत सरकार, यांचे २८ डिसेंबर २०२२ चे सर्वसाधारेण परिपत्रक क्र. १०/२०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्सजेंच बोर्ड ऑफ इंडिया ('**'सेबी''**) यांचे ५ जानेवारी २०२३ चे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि सेबीने जारी केलेली अन्य परिपत्रके (''एकत्रितपणे परिपत्रके'' असा उल्लेख) याच्या अनुपालनानुसार सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सामायिक स्थळी होणार आहे. वर उल्लेखित एजीएमचे स्थळ हे कंपनीच नोंदणीकृत कार्यालय ग्लोबल व्हिजन, इलेक्टॉनिक सदन-॥, एमआयडीसी, टीटीसी इंडस्टियल एरिया, महापे नवी मुंबई-४०० ७१०, महाराष्ट्र, भारत मानले जाईल.

परिपत्रकांच्या अनपालनानसार ३५व्या एजीएमच्या आयोजनाबाबतची २६ ऑगस्ट २०२३ रोजीची इलेक्टॉनिक्स स्वरूपातील नोटीस (आवश्यक असलेल्या सर्व माहितीसह) सभेच्या दिवशी होणाऱ्या सामान्य तसेच विशेष कामकाजाच्या टिप्पणीसह ३१ मार्च २०२३ ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी स्वतंत्रपणे लेखापरिक्षित केलेल्या कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाबरोबरच वित्तीय कामगिरी, संचालकांचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल, कंपनी कारभार अहवाल आणि व्यवस्थापनाची चर्चा आणि विश्लेषण दस्तावेज यांच्यासह आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवाल कंपनी तसेच संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे आपल्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी केलेल्या सर्व सभासदांना त्यांच्या ई-मेल पत्त्यांवर दस्तावेज वितरित करण्यात आलेले आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कागदपत्रांच्या वितरणाचे हे काम ४ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण झालेले आहे.

एजीएमची नोटीस आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालातील अन्य विभागांची माहिती नाच सकतस्थळ <u>www.gtillmited.com</u> शेअरबाजारांच्या संकेतस्थळांवर म्हणजेच बीएसई www.bseindia.com आणि एनएसई www.nseindia.com यांच्यासह सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) चे <u>www.evotingindia.com</u> संकेतस्थळ यावर उपलब्ध आहे.

दुरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार तसेच कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम २० मधील दुरस्ती तसेच सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि माहिती प्रकटीकरणांची आवश्यकता) नियमावली, २०ँ१४ मधील नियम ४४ तसेच अन्य इतर कोणत्याही लागू असलेल्या तरतुर्दीच्या वाचनांसह ३५ व्या एजीएमसंदर्भात आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी सभासदांना दूरस्थ ई-मतदानाच्या पर्यायाची सुविधा देत असून हे सर्व कामकाज सीडीएसएलने पुरविलेल्या ई-मतदान सेवेद्वारे पूर्ण केले जाऊ शकते. दरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता (भा.प्र.वे.) सुरू होऊन सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ ला सायंकाळी पाच वाजता (भा.प्र.वे.) संपूर्णार आहे. मंगळवार. १९ सप्टेंबर २०२३ या अंतिम मदतीपर्यंत म्हणजेच कट-ऑफ मदतीपर्यंत भौतिक अथवा डिमटेरियलाईझ्ड स्वरूपात समभाग धारण करणारे समभागधारक या कालावधीदरम्यात इलेक्टॉनिक पद्धतीने आपले मतदान करू शकतील. मतदानाची निर्धारित वेळ संपल्यानंतर दुरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया सीडीएसएलकडून खंडीत केली जाणार आहे.

एजीएम नोटीसच्या वितरणानंतर समभाग विकत घेतलेली आणि कंपनीचा सभासद बालेली तसेच कट-ऑफ तारखेपर्यंत समभाग धारण करणारी व्यक्ती एजीएमच्या नोटीसमध्ये नमद केलेल्या ई-मतदानाच्या पद्धतीचे अनुकरण करू शकते.

दुरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून आपल्या मतदानाचा हक्क न बजावलेल्या सभासदांसाठी एजीएमदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्याची सुविधा पुरविली जाणार आहे. एजीएमच्या आयोजनापुर्वी दरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान केलेले सभासद एजीएमला उपस्थित राह शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकारी मिळणार नाही. सभासद सचीत किंवा डिपॉझिटरीजच्या लाभधारक . मालकांच्या रजिस्टरमध्ये निर्धारित केलेल्या अंतिम तारखेपर्यंत नाव समाविष्ट असलेल्या व्यक्तीच दूरस्थ र्ड-मतदानाच्या सविधेसाठी किंवा एजीएमदरम्यान ई-मतदानाचा अधिकारी बजावण्यास पात्र राहतील. नोंदणीकृत कंपन्यांकडून ई-मतदान सुविधा पुरविण्यासंदर्भात सेबीने ९ डिसेंबर २०२० ला निगमित केलेल्या परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ नुसार, डिमॅट खातेधारक आपल्या लॉगिन ओळखपत्रा आधारे त्यांच्या संबंधित डिमॅट खाते अथवा डिपॉझिटरीजची संकेतस्थळे अथवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटसच्या माध्यमातन आपले मतदान करू शकतात. त्यासाठी त्यांना ई-मतदान सेवा पुरविणाऱ्या घटकांकडे (ईएसपी) पुन्हा नोंदणीची गरज नाही आणि याबाबतची पद्धत एजीएमच्या नोटींसमध्ये सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आलेली आहे. एजीएमची नोटीस आणि कागदपत्रे कंपनीच्या <u>www.gtllimited.com</u> संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

एजीएममधील सहभाग आणि ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून ई-मतदान करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास तुम्ही या संकेतस्थेळावरील मदत विभागात (हेल्प सेक्शन) उपलब्ध असलेले वारवार विचारले जाणारे प्रश्न <u>www.evotingindia.com</u> आणि ई-मतदान संदर्भपुस्तिकेचा आधार घेऊ शकतात किंवीा helpdesk.evoting@cdslindia.com या पत्यावर ई-मेल पाठवू शकतात किंवा टोल फ्री नं. १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधू शकतात.

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धत सुविधेसंदर्भात असलेल्या सर्व समस्यांबाबत श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरों सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेळ (पुर्व), मुंबई-४०००१३, महाराष्ट्र यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> या पत्यावर ई-मेल पाठवावा किंवा १८०० २२ ५५ ३३ या क्रमांकावर संपर्क करावा.

कंपनीचे रजिस्टार आणि समभाग हस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांचे कार्यालय ऑफिस नं. एस६-२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत दरध्वनी: +९१-२२-६२६३८२०० एक्स: २२१-२२२ फॅक्स: +९१-२२-६२६३८२९९ महाराष्ट्र या पत्त्यावर असून त्यांच्या ई-मेल पत्ता <u>investor@bigshareonline.com</u> किंवा +९१ - २२ - ६२६३८२०० या दरध्वनी क्रमांकावर सभासद संपर्क साध शकतात.

एमसीए आणि सेबीच्या लाग् असलेल्या परिपत्रकांच्या अनुपालनानुसार कंपनीच्या सभासदांच्या माहिती तसेच लाभासाठी ही नोटीस निर्गमित करण्यात आलेली आहे.

१. एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांना अनुसरून ३५वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून आयोजित करण्यात आलेली असल्याने सभासदांची व्यक्तिश: उपस्थित राहण्याची पद्धत स्थिगत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एजीएमसाठी सभासदांकडून त्रयस्थ प्रतिनिधी (प्रॉक्झीज) नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नसल्याने प्रॉक्झी फॉर्म, उपस्थिती पावती आणि सभा स्थळाचा नकाशा (रूट मॅप) नोटीसला जोडलेले नाहीत.

भौतिक स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सभासदांना विनंती केली जाते की त्यांनी वर नमूद केल्याप्रमाणे रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतर प्रतिनिधीला त्यांच्या पत्त्यात बदल असल्यास त्वरित माहिती कळवावी. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभाग धारण करणारे सभासद असे तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे अद्ययावत करू शकतात.

जीटीएल लिमिटेडसाठी दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२३ स्वाक्षरी

दिपक अ. केळुसकर दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२३ कंपनी सचिव

'निलकंठ पाम रिअल्टी

आमच्या प्रस्तावित प्लॉट सर्वेक्षण क्रमांक १४५/३/१, १४६/४, १४७/२, १४८/२/१, १४८/२/४, १४८/२/५, १४८/३/१, १४८/३/४, १४९/४/१, १४९/२, १५०/१, १५१/१/१, १५१/१/४, १५१/१/६, १५१/३, १५४/२/१, १५४/४/३, ४१२/२, ४१४/१/बी, माजिवडा गाव, तालुका आणि जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील रहिवासी प्रकल्पाच्या सुधारिकरण आणि विस्तारीकरणाला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली

सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत केद्रीय पर्यावरण, वन आणि जलवाय् परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्या http://environmentclearance.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(Rama)

RAMA PETROCHEMICALS LIMITED

Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187 Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Vashivalli, Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad 410220 Email: compliance@ramapetrochemicals.com Website: www.ramapetrochemicals.com

NOTICE NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) on Wednesday, the 27th day o September, 2023 at 3:00 p.m. to transact the business specified in the Notice dated August 11, 2023. The venue of the Meeting will be deemed to be the Registered Office of the Company at Savroli Kharpada Road Village Vashivalli, P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad 410220 In compliance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India from time to time, the Notice of the 37th Annual General Meeting and the Annua Report for the year ended March 31, 2023 has been sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company RTA. The Notice of the 37th AGM is also available on the website of the Company at www.ramapetrochemicals.com and the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is offering e-voting facility to its Members to exercise their right to vote by electronic means on the businesses specified in the Notice convening the 37th Annual General meeting. The detailed instructions and information relating to e-voting and attendance at the AGM are give in the Notice convening the Meeting which has been e mailed to the Members. Notice is further given that the e-voting period commences on Sunday, the 24th day of September, 2023 at 9.00 a.m. and ends or Tuesday, the 26th day of September, 2023 at 5.00 p.m. The cut-of date for determining the eligibility to vote by electronic means or a the AGM is Wednesday, the 20th day of September, 2023. A membe may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be entitled to cast his vote again at the AGM. Only persons whose names are recorded in the registe of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date (September 20, 2023) sha be entitled to avail facility of remote e-voting or voting at the AGN In case of any queries / grievances, you may refer to the Frequently Asked Questions available at the CDSL website: www.evotingindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, 25th Floor Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Josh Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or write an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or call Toll Free number 1800225533 on all working days during business hours.

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companie Act, 2013 and the applicable Rules there under and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Wednesday, the 20th day of September, 2023 to Wednesday, the 27th day of September 2023 (both days inclusive).

By Order of the Board For RAMA PETROCHEMICALS LIMITED H.D. RAMSINGHANI MANAGING DIRECTOR DIN: 00035416

Place: Mumbai Dated : September 04, 2023

ऑटोमोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : युनिट नं. एफ-१, पहिला मजला, शांती नगर को-ऑप. इंड इस्टेट लि., वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५ ई-मेल : cs1@apimumbai.com, वेबसाईट : www.apimumbai.com सीआयएनःएल३४१०३एमएच१९४९पीएलसी३२६९७७

७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुकक्लोजर आणि ई-व्होटिंगची माहिती

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, ऑटो मोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया लिमिटेड (''कंपनी'') ची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरूवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ०१.३० वा. (भाप्रवे) एका सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय ७३ व्या एजीएमच्या सूचनेत 'एजीएमची सूचना'') वर्णन केलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ 'अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुदी, त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्ल्गिशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे ८ एप्रिल, २०२० चे सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० चे सर्क्युलर क्र. १७/२०२०, ०५ मे, २०२० चे सर्क्युलर क्र. २०/२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर क्र. ०२/२०२१ ''एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १२ २०२० च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ ीआयआर/पी/२०२०/७९ आणि १५ जानेवारी, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ ('सेबी सर्क्यूलर) च्या अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार

अधिनियमाच्या कलम १०१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १८, लिस्टिंग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ३६, जनरल मिटिंग्ज वरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ('एसएस-२') नुसार आणि एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलरच्या अनुपालनात इतर विषयांसह त्यावरील संचालक मंडळाच्या व लेखापरीक्षकांच्या अहवालांसह ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय विवरणांचा समावेश असलेल्या २०२२-२३ साठीच्या वार्षिक अहवालासह ''वार्षिक अहवाल'') एजीएमची सचना ज्याचे ई-मेल ॲडेसेस कंपनी आणि/किंवा तिचे रजिस्टार अँड शेअर टान्स्फर एजंट यांच्याकडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ई-मेल ने x सप्टेंबर, २०२३ रोजी पाठविली आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर द्वारा सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता नाही. सभासदाना याद्वारे कळवण्यात येत की, सदर वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.apimumbai.com बीएसई ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि रजिस्टार अँड टान्स्फर एजंट (आरटीए) म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट www.linkintime.co.in, nttps://instavote.linkintime.co.in वर देखील उपलब्ध आहे.

अधिनियमाच्या कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सधारीत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रणामन) नियम, २०१४ चा नियम २०, लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ व एसएस-२ नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळया जागेतून इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम चा वापर करून एजीएमच्या सुचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर तयंची मते देण्याची ई-व्होटींग सुविधा (म्हणजेच, रिमोट -व्होटींग) पुरवत आहे. ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल त्या सभासदांना एजीएम मध्ये ई-व्होटींगची सुविधा देखील कंपनी पुरवत आहे रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग परवण्यासाठी कंपनीने आरटीए व्यवस्था केली आहे.

केवळ शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहित नाव असलेली व्यक्तीची रिमोट ई-व्होटींग सविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असेल रिमोट ई–व्होटींगचा कालावधी शनिवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी (स. ०९.०० वा. भाप्रवे) सुरु होईल आणि बधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी (सं. ०५.०० वा. भाप्रवे) संपेल. ह्या कालावधीत, एजीएमच्या सुचनेत वर्णन केलेल्या बाबींवर कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देऊ शकतात. त्यानंतर आरटीए कडून मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग निष्क्रिय केल जाईल. सभासदाने एकदा का ठरावावर मतदिले की, त्यानंतर त्यांत बदल करण्याची अनुमती नसेल. सभासदांचे मताधिकार शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवळातील त्यांच्या हिश्श्यांच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग संबंधातील तपशिलवार निर्देश एजीएमच्या सचनेच्या भाग बनत असलेल्या टीपांमध्ये दिले आहेत.

जे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या हजर असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत ठरावांवर त्यांचे मत दिले नसेल आणि ज्यांना अन्यथा तसे करण्यास मनाई केली नसेल असे सभासद ७३व्या एजीएम मध्ये उपलब्ध ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देल्यास पात्र असतील ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल न एजीएमला हजर राहण्यास पात्र असतील परंतु एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत

कोणत्याही व्यक्ती, एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची एक सभासद बनली असेल आणि शुक्रवार २२ सप्टेंबर, २०२३ रोजीस शेअर्स धारण करत असेल ती enotices@linkintime.co.in येथे एक विनंती पाठवल्यावर आरटीए कडून मिळणाऱ्या लॉगीन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यास हक्कदार असतील, तथापी, जर व्यक्ती ई-व्होटींग साठी आरटीएकडे आधीच नोंदणीकत असेल तर मत देण्यासाठी सध्याचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.

जर तुम्हाला एजीएमला हजर राहाणे/ई-व्होटींग मतदान कोणत्याही शंका किंवा समस्या असल्यास सभासद हेल्प सेक्शन खाली www.evoting@nsdl.com येथे उपलब्ध फ्रिक्वेटली आसक्ड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवू शकतात किंवा द. क्र. ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० वर कॉल करु शकतात एनएसडीएल इ व्होटिंग प्रणालीच्या सूचना https://www.apimumbai.com/investor-relations वर वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या नोटिशीचा भाग म्हणन उपलब्ध आहेत.

अधिनियमाच्या कलम ९१ सहवाचता कंपन्याचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि लिस्टींग रेग्यलेशन्स च्या रेग्यलेशन ४२ नसार ७३ व्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ पासून गुरूवार, २८ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील

> ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया लिमिटेड साठी सही/-

ठिकाणः मंबई

अंकित पटेल कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

शुध्दीपत्र

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., ऑफिस नंबर २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४

आयसीआयसीआय बँक लि., कडील तुमचे उपरोक्त गृह कर्ज खाते क्र एलबीएमयुएम००००४४३३६४२ आणि कर्जदारांचे नाव ताहेरा मुनवार शेख करिता जुलै ६ २०२१ दिनांकीत उक्त सरफैसी १३(२) सूचनेच्या (ह्यानंतर उल्लेख 'सदर सूचना') संदर्भात हे आहे आम्ही कळवू इच्छितो की, अनावधानाने आणि निर्हेतुकपणे **मोजमापित क्षेत्र आणि** मिळकतीचा पत्ता चुकून फ्लॅट क्र. ३०३ ३रा मजला बिल्डि. क्र. ६ सी बिल्डि. क्र. ९ कलर सीटी, बोईसर पश्चिम, १००, महाराष्ट्र, बोईसर-४०१५०१ (मोजमापित क्षेत्र विक्री करारानुसार) येथे स्थित असा नमूद केला आहे. त्या ऐवजी फ्लॅट क्र. ३०३ ३रा मजल बिल्डि. क्र. ६सी बिल्डि. क्र. ९, जुना सर्वे क्र. १००. ए, नविन एस. आर. क्र. ४४, हिस्सा क्र. ३, कलर सीटी, बोईसर पश्चिम, १००, महाराष्ट्र, बोईसर-४०१५०१. मोजमापित क्षेत्र ५०.१० चौ. मीटर्स (चटई क्षेत्र) असा आहे, म्हणून तुम्ही कृपा करून लॅट क्र. ३०३ ३रा मजला बिल्डि. क्र. ६सी बिल्डि. क्र. ९, जुना सर्वे क्र. १००. ए, नविन एस. आर. क्र. ४४, हिस्सा क्र. ३, कलर सीटी, बोईसर पश्चिम, १००, महाराष्ट्र, बोईसर-४०१५०१. मोजमापित क्षेत्र ५०.१० चौ. मीटर्स (चटई क्षेत्र) असे वाचावे. सदर सरफैसी १३(२) सचनेत वर्णन केलेले इतर सर्व तपशील आहेत तसेच राहतील.

ह्या बाबतीत तमच्या झालेल्या गैरसोयीबहल आम्ही मनापासन दिलगीर आहोत

दिनांक : सप्टेंबर ०५, २०२३ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : महाराष्ट्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड

दि हिंदुस्तान हाउसिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल४५२००एमएच१९३४पीएलसी००२३४६ नोंदणीकृत कार्यातय - बजाज भवन, दुसरा मजला, जमनालाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०० ०२१

दूरध्वनी क्र. - ०२२-६९४२४२०० ई-मेल: meetakhalsa@bajajgroup.net.in

वेबसाईट: www.hhclbajaj.com

८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि दूरस्थ ई- मतदान माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, नोटीस मध्ये निश्चित करण्यात आलेले कामकाज पार पांडण्यासाठी, कंपूनीची ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय - बजाज भवन , दुसरा मजला, जमनालाल बजाज मार्ग , २२६ नरिमन पॉईंट, मुंबई- ४०० ०२१, येथे आयोजित करण्यात आली आहे आणि ह्या नोटीस सोबत २०२२-२०२३ ह्या वित्तीय वर्षाचा अहवाल आणि इतर दस्तावेजांच्या वास्तविक प्रती, ज्यांचे ईमेल-आयडी कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत, त्या सभासदांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत.

८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि २०२२-२०२३ ह्या वितीय वर्षाचा अहवाल कंपनीची वेबसाईट www.hhclbajaj.com यावर प्रदर्शित करण्यात आले आहे आणि दस्तावेज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये कामकाजाच्या कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेदरम्यान सभासदांना तपासणी करण्यात यावी ह्यासाठी हे दस्तावेज उपलब्ध

याद्वारे पुढे अशी सूचना देण्यात येत आहे की, कंपनी अधिनियम २०१३, चे कलम ९१, कंपॅनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, चे नियम १०, आणि सेबी (सूची कर्तव्ये आणि घोषणा आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियम ४२ ह्यांच्या अनुरोधाने, ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेत्साठी, सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका १९ सप्टेंबर, २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत, (दोन्ही दिवस समाविष्टीत) बंद राहतील.

याद्वारे पुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी अधिनियम २०१३, चे कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, चे नियम २० आणि सेबी (सूची कर्तव्ये आणि घोषणा आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन ४४ ह्याँच्या तरतुर्दीच्या अनुरोधाने, कट ऑफ तारखेला म्हणजेच १८ सप्टेंबर, २०२३ रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरुपात भागधारणा केलेले सभासद हे बिगशेअर्स सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई ह्यांच्या http://ivote bigshareonline.com पोर्ट्लच्या माध्यमात्न दूररस्थ ई- मतदान व्यासपीठादारे. कंपनीच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभैसाठी निश्वित करण्यात आलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात. दूररस्थ् ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया / सूचना ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.

याबाबत सभासदांना ह्याद्वारे असे कळविण्यात येते की:

(अ) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि इतर दस्तावेज ई-मेल द्वारे पाठविण्याची प्रक्रिया ४ सप्टेंबर, २०२३ रोजी पूर्ण करण्यात आलेली

(ब) इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या मतदानाला २२ सप्टेंबर, २०२३ सकाळी ९:०० वाजता सुरुवात होईल आणि २४ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता सँमाप्त होईल आणि त्यानंतर दूररस्थ ई- मतदान करायला अनुमती मिळणार नाही.

(क) दूररस्थ ई-मतदानाच्या संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी / तक्रारींसाठी तुम्ही http://ivote.bigshareonline.com येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्वन्स ("एफएक्युज") आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहु शकता किंवा ivote@bigshareonline.com वर ई-मेल द्वारे, किंवा मिस मिता खालसा, कंपनी सचिव. दि हिंदुस्तान हाउसिंग कंपनी लिमिटेड, यांनाही ई-मेल द्वारे meetakhalsa@bajajgroup.net.in किंवा दूरध्वनी क्र - ०२२ ६९४२ ४२०० यावर संपर्क साधू शकता.

दि हिंद्स्तान हाऊसिंग कंपनी लिमिटेडसाठी

कंपनी सचिव

स्थळ : मुंबई दिनांक: ५ सप्टेंबर, २०२३

आशापुरा माइनकेम लिमिटेड

कंपनीचा ओळख क .: L14108MH1982PLC026396 दुरध्वनी क .: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्स: +९१-२२ २२०७४४५२ संकेतस्थळ: www.ashapura.com

गुंतवणूकदारांसंबधी ई-मेल पत्ता: cosec@ashapura.com सभासदांना ईमेल पद्वे नोंदविण्याकरीता सूचना

याहारे **आशापूरा माइनकेम लिमिटेडच्या** ('कंपनी') सभासदांना सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३, सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम. २०१५ यांच्या तस्तुदीनुसार व कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (एमसीए) यांर्न गरिपत्रक क. २०/२०२० दि. ५ मे, २०२० सहव ४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, ०२/२०२१ दिः १३ जानेवारी, २०२१, १९/२०२१ दिः ८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दि-१४ डिसेंबर, २०२१, २/२०२२ दि- ५ में, २०२२ व परिपत्रक क. १०/२०२२ दि २८ डिसेंबर, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) यांचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२०, परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर, पी/२०२१/११ दि-१५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२, सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ व सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२ पी/सीआयआर/२०२३/४ दि . ५ जानेवारी, २०२३ (एकत्रितरित्या परिपत्रके) याह्यर दिलेल्या परवानगीचे पालन करून **कंपनीची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/इतर दुक श्राव्य माध्यम ("ओएव्हिएम") द्वारे शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता एजीएमच्या सूचनेमध्ये

नमुद केनेने कामकाञ हाताळण्या करीता आयोजित करण्यात येणार आहे . वरील परिपत्रकांची पर्तता करण्यासाठी कंपनीच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ज्या क्षभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा अपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदविलेले आहेत अज्ञा सर्व सभासदांनाच फक्त ईमेल द्वारे पाठविण्यात येतील • सदर सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.ashapura.com</u> या संकेतस्थळावर तसेच स्टॉक एक्सेंजेसच्य www.bseindia.com www.nseindia.com या संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिले जातील •

ज्या सभासदांचे भाग डिमटेरियलाईइड स्वरूपात आहेत व त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नींदविलेले/अदयावत केलेले नाहीत अशा सभासदांना विनंती करण्यात येत आहे की न्यांनी त्यांचा ईमेल पत्ता व मोबाइल नंबर संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकां नोंदवावेत/अदयावत करावेत•

<u>ज्या सभासदांचे भाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांना विनंती करण्यात येत आहे की</u> ऱ्यांनी नामांकन व केवायसीचा तपत्तील आरटीए च्या संकेतस्थळावः nttps://www.linkintime.co.in ⇒ Resources ⇒ Downloads ⇒ General ⇒ Formats fo (YC च्या अंतर्गत नींदवावेत/अदयावत करावेत वसदर केवायसी फॉर्मस कंपनीच्या संकेतस्थळावर <u>www.ashapura.com</u> ⇒ Investor Corner ⇒ KYC Forms येथेही उपलब्ध

ज्या सभासदांचे भाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत ते त्यांचा ईमेल पत्ता, संपर्काचा पत्ता व बँक खाद्याचा तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांच्या <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> या ईमेल पट्टयावर लिहुन नींदवू शकतातः सोबत सभासदाचे नाव, पट्ता व फोलिओ नं नमुद असलेले सही केलेले विनंती पत्र, स्व-स्वाक्षांकित केलेली पॅन कार्डची प्रत व पद्ध्याच्या पराव्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, उपयोगिता बिल (तिन महिन्यापेक्षा जास्त जुने नसतेले) यापैकी कोणत्याही एका केवायसी दस्तरेवजाची स्व-स्वाक्षांकित केलेली प्रत व पहिल्या सभासदाच्या नावाचा रद्द

केतेला चेक वर उल्लेख केलेल्या ईमेल पद्वयावर पाठवावेत • सभासदांना एजीएम मध्ये हाताळल्या जाणाऱ्या विषयांवर इलेक्टॉनीक माध्यमात्न मतदान करण्याची संधी मिळेल रिमोट ई मतदान किंवा एजीएमच्या काळाट करावयाचे ई मतदान यांचे स्वरूप/सूचना आणि प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाईइः स्वरूपात भाग धारण करणाऱ्या व ज्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत अञ्चा ादस्यांना ई मतदानाकरिता लॉगिन ओळखपत्र कसे प्राप्त करायचे हे सर्व एजीएमच्य सूचनेमध्ये कळविले जाईल . तसेच सभेमध्ये हजर राहणे/सहभाग घेणे या प्रक्रिये बददल सुद्धा एजीएमच्या सूचनेमध्ये कळविले जाईल सदर सूचना कंपनीच्या

तसेच वरील परिपत्रकांच्या अनुषंगाने कंपनी द्वारे सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक . अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठविल्या जाणार नाहीत याची कृपया सभासदांनी नींद ध्यावी

www.ashapura.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल •

सभासदांना जर काही गंका असतील तर ते कंपनीला किंवा तिच्या रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला वर उल्लेख केलेल्या ईमेल पद्वयावर संपर्क करू शकतात • आशापुरा माइनकेम निमिटेडकरिता

> न्सही/-सचिन पोलके

कंपनी साचीव व अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स)

PICICI Bank

bajaj group